

सेट टॉप बॉक्स अनिवार्य झालेल्या क्षेत्रात
करमणूक शुल्क भरणा करण्याची जबाबदारी
मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांच्यावर निश्चित
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: ईएनटी२०१३/प्र.क्र.५९/टी-१,

जागतिक व्यापार केंद्र, सेंट्रल १,

३२वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५

तारीख: ७ मार्च, २०१३

वाचा — दिल्ली शासनाच्या आयुक्त अबकारी, लक्झरी कर विभागाचे (करमणूक शुल्क शाखा) पत्र दि.

१७ डिसेंबर, २०१२

आदेश

केंद्र शासनाने दि. ३० डिसेंबर, २०११ रोजी निर्गमित केलेल्या असाधारण अधिसूचनेनुसार केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट, १९९५ मध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) सुधारणा अधिनियम २०११ अन्वये सुधारणा करण्यात आली. यानुसार देशातील ४ मेट्रोपॉलिटंट क्षेत्र म्हणजेच बृहन्मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व चेन्नई या क्षेत्रात दि. ३१ ऑक्टोबर २०१२ पर्यंत तसेच १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ३१ मार्च, २०१३ पर्यंत व उर्वरित भारतात ३१ डिसेंबर, २०१४ पर्यंत डिजिटल अॅड्रेसेबल सिस्टीम (डॅस) अनिवार्य केली आहे.

यानुसार केबल प्रक्षेपण सेट टॉप बॉक्सद्वारे फक्त डिजिटल पध्दतीनेच प्रक्षेपित करणे आवश्यक आहे असे निश्चित करण्यात आले. दि. ३१ मार्च, २०१३ पर्यंत सेट टॉप बॉक्स अनिवार्य

होणाऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, जळगांव व सोलापूर या शहरांचा समावेश आहे.

केंद्र शासनाने डिजिटल ॲड्रेसेबल सिस्टीम (डॅस) अनिवार्य केल्याने दि. १ नोव्हेंबर, २०१२ नंतर केवळ केबल ऑपरेटर सेट टॉप बॉक्सद्वारे केबल रेडीओ फ्रिक्वेन्सी सिग्नलचा स्विकार करू शकेल. यामुळे फक्त **मल्टिसिस्टीम ऑपरेटरचे केबल सेवेवर सेट टॉप बॉक्सद्वारे नियंत्रण असणार आहे.** स्थानिक केबल ऑपरेटरचे या सेवेवर नियंत्रण असणार नाही. यामुळे केवळ मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांनाचा केबल कनेक्शनबाबत निश्चित संख्या माहित असणार आहे. मल्टिसिस्टीम ऑपरेटर सध्या ग्राहकांनी भरून दिलेले सीआरएफ (Customer Reference Form) फॉर्ममधील डाटा एकत्रित करित असल्याने संपूर्ण वितरीत सेट टॉप बॉक्सच्या प्रमाणात देय करमणूक शुल्क भरणा केलेला नाही असे निदर्शनास आले आहे.

यामुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये केबल संख्येची निश्चित संख्या माहिती असल्याने केबल सेवेपोटी अनुज्ञेय करमणूक शुल्क भरणा **केवळ मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांनीच** करणे आवश्यक आहे.

दि. ३१ मार्च, २०१३ पर्यंत केबल ऑपरेटरद्वारे करमणूक शुल्क भरणा करण्याची पध्दत सुरु ठेवण्यात येत आहे. या कालावधीत मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांनी माहितीचे संकलन करावे व दि. १ एप्रिल, २०१३ नंतर मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांनी करमणूक शुल्क भरणा व वसुली करून त्याचा दि. १० मे, २०१३ पूर्वी तसेच त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत राज्य शासनाकडे भरणा करावा.

मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांनी वितरीत केलेल्या सर्व सेट टॉप बॉक्सबाबत सेट टॉप बॉक्स ॲक्टिव्हेट झाल्यापासून तसेच प्रिॲक्टिव्हेटेड सेट टॉप बॉक्सवर संपूर्ण करमणूक शुल्क देय असेल.

अनियमितता झाल्यास मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांच्यावर संपूर्ण तसेच केबल ऑपरेटरवर परिक्षेत्रनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३०७१८००१५६४९९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

विद्या हम्पय्या
शासनाचे अवर सचिव

सोबत : दिल्ली राज्य शासनाचे पत्र दि. १७ डिसेंबर, २०१२

प्रति तातडीच्या आवश्यक कार्यवाहीकरिता

- १) सर्व विभागीय आयुक्त
- २) सर्व जिल्हाधिकारी

प्रत माहितीसाठी

- १) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, १ ला मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, १ ला मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.राज्यमंत्री(महसूल)यांचे खाजगी सचिव,जागतिक व्यापार केंद्र, ३२वा मजला, कफपरेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५

- ५) अपर मुख्य सचिव (महसूल), नविन प्रशासकीय भवन, २ रा मजला, मंत्रालय, मुंबई ३२
- ६) प्रधान सचिव (विधी व न्याय) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ७) प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ८) प्रधान सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ९) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
- १०) प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-२, नागपूर
निवड नस्ती, टी-१ कार्यासन

**GOVT. OF N.C.T. OF DELHI
OFFICE OF THE COMMISSIONER EXCISE, ENT. & LUXURY TAX
L-BLOCK, VIKAS BHAWAN, NEW DELHI
(ENTERTAINMENT TAX BRANCH)**

No. F 13(W)/ETD/12-13/4224

Dated: 17/12/2012

To

The All MSOs (List enclosed)
National Capital Territory of Delhi

Sub.- Payment of due Entt. Tax for operation of cable network.

Sir

You are aware that the Central Govt. had made it obligatory for every Cable Operator to transmit or re-transmit telecast of any channel in an encrypted form through the Digital Addressable System (DAS) from 1st November, 2012 in four metros i.e. Delhi, Mumbai, Chennai and Kolkata. After implementation of DAS in NCT of Delhi control over the cable television network has been shifted from LCOs to MSOs. Under the new system only the MSOs can encrypt the cable signal and decrypt the same through their set-top boxes. Every MSO has its own set top box and local cable operator has no control over it except seeding it to the subscriber. Through set-top boxes MSOs are in position to know exact number of subscribers/connections at a given point of time. However in a recent meeting held with the MSOs they have submitted that they are in the process of compiling the entire data base of subscribers by collection of SAF forms from the customers through cable operators.

It would have been ideal for the Department in the changed situation as elaborated above, to collect tax only through MSOs. However, keeping in view, the submissions of MSOs it has been decided that the existing system of collection and deposition of tax through LCOs will continue till 31st March, 2013. In this period MSOs will make sure that the entire data base of subscribers is ready with them. From the month of April 2013 onwards the tax will be collected by the MSOs and deposited with the Department by the 7th of May, 2013. However, it is also clarified here that MSOs & LCOs are jointly and severally responsible for payment of Entertainment Tax and will be liable to be proceeded against in case of default.

(S.N.SAII)
Entt. Tax Officer